

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१८

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मुकुंदवाडी विभागातील मुस्लीम कब्रस्तानाबाबत

- (१) ४९०७६ (१७-०५-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत जालना रोड रुंदीकरण मोहिमेंअंतर्गत मुकुंदवाडी विभागातील गट नं. ८० मधील मुस्लीम कब्रस्तान तोडण्यात येणार असल्याचे निदर्शनास, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कब्रस्तानास शासनाने जालना रोडलगत १० गुंठे जमीन दिली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कब्रस्तानासमोरील उड्डाणपूल व जालना रोडचे रुंदीकरण यामुळे कब्रस्तानाची जागा जात असल्यामुळे सदर कब्रस्थानास शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १९ ऑक्टोबर, २०१५ रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना लेखी पत्राद्वारे केली होती, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, कब्रस्तानाला पर्यायी जागा देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच त्याची सद्यःस्थिती काय आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१), (२) व (३) हे खरे आहे.

मुकुंदवाडी विभागातील मुस्लीम कब्रस्तानास पर्यायी जागा मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि.१९.१०.२०१५ च्या निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी,औरंगाबाद यांच्याकडे मागणी केलेली आहे.

(४) मुकुंदवाडी विभागातील मुस्लीम कब्रस्तानासाठी गट क्र-४७२ व २१८ येथील १०.४१ आर गायरान जमीन महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिकेने त्यांच्या दि.२२.१.२०१८ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्याकडे सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुढील कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य निवडणूक आयोगाला जनगणनेनुसार मागासवर्गीयांची अद्यावत लोकसंख्या व आकडेवारी उपलब्ध करून न दिल्याबाबत

(२) ५४४७८ (२३-०८-२०१६). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य निवडणूक आयोगाला मागासवर्गीयांच्या २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या उपलब्ध न करून दिल्यामुळे माहे ऑक्टोबर, २०१६ ते माहे मार्च, २०१७ या कालावधीत होणाऱ्या १० महानगरपालिकांसह जिल्हा परिषदा, नगर परिषद इ. निवडणुकांसाठी २००१ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य निवडणूक आयोगाला जनगणनेबाबत मागासवर्गीयांची अद्यावत लोकसंख्या व आकडेवारी उपलब्ध न करून दिल्याबाबत संबंधितांवर शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) माहे ऑक्टोबर, २०१६ ते मार्च, २०१७ या कालावधीत झालेल्या १० महानगरपालिकांसह जिल्हा परिषद, नगरपरिषद इ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरीताच्या जागा आरक्षित करण्याची कार्यवाही सन २००१ च्या जनगणनेच्या अंतिमरित्या प्रसिध्द झालेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आली असल्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अहवाल सादर केला आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

नगरपालिका शिक्षण मंडळांच्या शिक्षकांना शिक्षण विभागाकडून वेतन मिळणेबाबत

(३) ६७८६९ (१६-०१-२०१६). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपालिका शिक्षण मंडळांच्या शिक्षकांच्या वेतन अनुदानापोटी शासनाच्या शिक्षण विभागाकडून नगरपालिकांना वर्गानुसार अ',ब',क',अनुक्रमे ८०,९० व १००% अनुदान तर उर्वरीत अनुदान नगरविकास विभागाकडून देण्यात येते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोन्ही विभागातील वेतनाची रक्कम एकाच वेळी मिळत नसल्याने नगरपालिका शिक्षकांचे पगार दोन टप्प्यात व अनियमित होतात त्यामुळे नगरविकास विभागाकडील रक्कम शिक्षण विभागाला वर्ग करून १०० टक्के वेतन शिक्षण विभागाकडून देण्याची मागणी राज्यातील विविध शिक्षकांच्या संघटनांनी तसेच लोकप्रतिनिधींनी माहे नोव्हेंबर, २०१५ वा त्या दरम्यान शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) “अ”, व “ब” वर्ग नगरपरिषदांना प्राथमिक शिक्षणावरील मान्य बाबींसाठी अनुक्रमे ८०%, ९०% अनुदान शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून देण्यात येते. उर्वरित अनुदान संबंधित नगरपरिषदांकडून देण्यात येते.

(२) या आशयाची निवेदने प्राप्त झालेली आहेत.

(३) नगरपरिषदांना सहायक अनुदान वितरित करताना शिक्षणावरील खर्चाकरिता २०% व १०% हिश्याची रक्कम नगरपरिषद प्राथमिक शिक्षण फंड किंवा शिक्षण मंडळाकडे सुपुर्द करण्याच्या सूचना देण्यात येतात.

सदर उर्वरित अनुदान नगर विकास विभागाकडून स्वतंत्रपणे अदा करण्यात येत नसल्याने नगर विकास विभागाकडील रक्कम शालेय शिक्षण व क्रीडा विभागास वर्ग करण्याची बाब विचाराधीन नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहर व उपनगरातील कांही भागातील रस्ते बांधणीच्या
कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याबाबत**

(४) ७५९९७ (२१-०४-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व उपनगरातील कांही भागातील रस्ते बांधणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य ठेकेदाराने वापरल्याबाबतची ऑनलाईन तक्रार एका स्वयंसेवी संस्थेने पालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडे दिनांक ०७ जानेवारी, २०१७ रोजी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई उपनगरातील अंधेरी के-पूर्व विभागातील डॉ.सांबरी क्लिनिक, चर्चरोड, मरोळ येथील रस्त्यावरील जुने पेव्हरब्लॉक काढून त्या ऐवजी नवीन लादया बसविण्याच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदाराने केले असून त्याबाबत तात्काळ पाहणी करून कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई शहर व उपनगरातील किती रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आल्याचे निदर्शनास आले व त्यानुषंगाने कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०२-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागामध्ये डॉ. सांबरी क्लिनिक येथे पायवाटा व ड्रेनेज दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या निकषानुसार समाधानकारकरित्या करण्यात आले आहे.

(३) मुंबईतील रस्त्यांची कामे करण्याकरिता आणलेल्या सर्व साहित्यांची महानगरपालिका तसेच इतर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. सदर साहित्य मानकांसापेक्ष नसल्यास ते नाकारण्यात येते व पुनःश्च नवीन साहित्य मानांकाप्रमाणे घेण्यात येते.

**गुहागर (जि.रत्नागिरी) येथील हॉटेल, लॉजिंग व अन्य व्यावसायिकांना
महसूल व नगरपंचायतीने नोटीसा पाठविल्याबाबत**

(५) ८०४४९ (१५-०४-२०१७). श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गुहागर (जि.रत्नागिरी) येथील हॉटेल, लॉजिंग व अन्य व्यावसायिकांना शासनाच्या महसूल व नगरपंचायतीसारख्या यंत्रणेकडून अनेक कारणामुळे नोटीसा पाठविल्या जात असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त हॉटेल, लॉजिंग व अन्य व्यावसायिकांना नोटीसा पाठविण्याची कारणे काय आहे,

(३) असल्यास, या नोटीसा थांबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) नगरपंचायत गुहागर मार्फत तालुक्यातील हॉटेल, लॉजिंग व अन्य व्यावसायिकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत, हे खरे आहे.

(२) व (३) नोटीसा पाठविण्यात आलेले हॉटेल, लॉजिंग व अन्य व्यावसायिक हे त्यांच्या व्यवसायामध्ये निर्माण होणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता नैसर्गिक प्रवाहात व इतरत्र सोडून प्रदुषणात भर टाकीत असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २०० व २०८ अन्वये जलनिःस्साराणावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून नगरपंचायत गुहागर प्रशासनाने संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अचलपूर नगरपरिषदेतील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना लाभ देताना रोजंदारी
कर्मचारी म्हणून केलेल्या सेवेचा एकूण सेवेत समावेश करण्याबाबत**

(६) ८११७७ (२०-०४-२०१७). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अचलपूर नगरपरिषदेतील १८ रोजंदारी कर्मचा-यांना सन २००१-०२ पासून सेवेत नियमित करण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सेवेत नियमित होण्यापूर्वी १८ वर्ष या कर्मचा-यांनी रोजंदारीवर काम केले होते, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, या कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना लाभ देताना त्यांच्या १८ वर्षांच्या रोजंदारी कर्मचारी म्हणून केलेल्या सेवेचा त्यांच्या एकूण सेवेत समावेश करावा अशी मागणी मा.लोकप्रतिनिधींनी सचिव, नगरविकास यांचेकडे दिनांक १८ जानेवारी, २०१७ वा त्या सुमारास केली, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या प्रकरणात मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर प्रकरणीही या कर्मचा-यांची सेवा ग्राह्य धरण्यात यावी अशीही मागणी मा.लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) होय. एकवेळची विशेष बाब म्हणून काही अटींच्या अधीन राहून सेवेत सामावून घेण्यास नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या दि. २ मे, २००१ च्या आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे आहे.

(४) व (५) मा.लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची मागणी केली हे खरे आहे. प्रश्नांकित १८ रोजंदारी कर्मचा-यांना नियमित करण्याबाबतच्या नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे दि. २ मे, २००१ च्या आदेशामधील अट क्र. ८ मध्ये रोजंदारी कर्मचा-यांच्या मागील सेवा कोणत्याही आर्थिक अथवा सेवा विषयक लाभासाठी ग्राह्य करण्यात येत नाही, हे स्पष्ट केले आहे.

तसेच मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. ३३३३/१९९९ मधील दि. ५.१.२०१७ आदेशामध्ये अहमदनगर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचा-यांना नियमित करण्यासंदर्भात शासनाने उचित निर्णय घेण्याबाबत आदेश दिले आहेत. तथापि, नियमित केलेल्या रोजंदारी कर्मचा-यांच्या सेवेचा/अध्या सेवेचा त्यांच्या एकूण सेवेत समावेश करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले दिसून येत नाही. अशा प्रकारचा लाभ शासनाने अन्य प्रकरणातही दिल्याचे दिसत नाही.

वरळी (मुंबई) येथील अॅनी बेझंट मार्गावरील आटारिया मॉल येथे

भुयारी मार्ग तयार करण्याच्या कामाबाबत

(७) ८४८१० (२३-०८-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरळी (मुंबई) येथील अॅनी बेझंट मार्गावरील आटारिया मॉल येथे भुयारी मार्ग तयार करण्याचे काम शासनाने प्राधान्यक्रम व निकष यांचे अनुषंगाने हाती घेण्याचे नियोजित केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू कामाबाबतची सद्यस्थिती काय आहे तसेच सदरहू काम किती कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१) वरळी येथील अॅनी बेझंट मार्गावरील अॅटारिया मॉल येथे भुयारी मार्ग तयार करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आलेले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कणकवली नगरपंचायतीच्या (जि.सिंधुदुर्ग) पार्किंग आरक्षणाची जागा
विकास करण्यासाठी विकासकाला दिल्याबाबत**

(८) ८४८६४ (२३-०८-२०१७). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कणकवली (जि.सिंधुदुर्ग) नगरपंचायतीच्या पार्किंग आरक्षणाची जागा खाजगी विकासकाला विकास करण्यासाठी दिली जात असून मुख्याधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने परवानग्या दिल्या आहेत, अशा आशयाच्या तक्रारी तेथील नागरीकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा व जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग आर्दिकडे मागील ६ महिन्यांपासून सातत्याने केल्या आहेत, हे खरे आहे काय

(२) असल्यास, मुख्याधिकाऱ्यांनी पार्किंग आरक्षणासाठी दिलेली जमिन खोलगट भागात असून तेथे पार्किंगची व्यवस्था केल्यास भविष्यात विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने उपनगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनीही या पार्किंगच्या जागेस विरोध केला आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, दिल्ली येथे एका मॉलमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर न्यायालयाने खोलगट भागात पार्किंग देण्यासाठी परवानगी न देण्याचे निर्देश दिलेले असताना कणकवली नगरपंचायतीची पार्किंग आरक्षण जागा आशाच पध्दतीची असून मुख्याधिकाऱ्यांनी त्यास परवानगी देवून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे, हे ही खरे आहे काय

(४) असल्यास, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) अशा आशयाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे.

(२) कणकवली शहर मंजूर विकास आराखड्यात "पार्किंग क्षेत्र" म्हणून निश्चित करण्यात आलेले आरक्षण क्र. २६ हे क्षेत्र त्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सरासरी भुपातळी पेक्षा खोलगट व नैसर्गिक उतारावर आहे. त्यामुळे या पार्किंग जागेस उपनगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनीही या पार्किंगच्या जागेस विरोध केला आहे, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

• कणकवली शहर मंजूर विकास आराखडा सन १९९९ पासून अंमलात असून त्याद्वारे पार्किंगसाठी आरक्षण क्षेत्र, आरक्षण क्र.२६ याविषयी अद्याप कोणतेही परवानगी नगरपंचायतीमार्फत देण्यात आली नसल्याचे मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत यांनी कळविले आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी झाली नसल्याबाबत

(९) ८४९०६ (२३-०८-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्याची मागील ३० वर्षांत २० टक्के सुद्धा अंमलबजावणी झाली नसल्याचे माहे जून, २०१७ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पुणे शहरातील नागरिक रस्ते, क्रीडांगण, हॉस्पिटल, शाळा, विरंगुळा केंद्र, शौचालय, उद्यान, कचरा प्रकल्प इत्यादी सुविधांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त विषयाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेला विलंब पाहता शासनस्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०१-२०१८) : (१) महानगरपालिकेने सादर केलेल्या तपशीलानुसार जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील साधारणपणे २२% आरक्षणे तसेच रस्त्याच्या लांबीनुसार ६८.३०% रस्ते विकसित झालेले आहेत.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या
फाईली म्हाडा प्रशासनाकडे प्रलंबित असल्याबाबत**

(१०) ८४९१२ (०१-०९-२०१७). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून परवडणा-या घरांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती व्हावी यासाठी म्हाडा प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या पुनर्विकास कामाच्या फाईली तात्काळ निकाली काढाव्यात असे आदेश मा.मुख्यमंत्री यांनी म्हाडा प्रशासनाला दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या किती फाईली प्रलंबित आहेत व त्या प्रलंबित रहाण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, प्रलंबित असलेल्या फाईल्स तातडीने निकाली काढण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०६-०२-२०१८) : (१) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, मा.मुख्यमंत्री यांचेकडे वेळोवेळी होणाऱ्या बैठकांमध्ये परवडणाऱ्या घरांची निर्मिती व पुनर्विकास कामाच्या प्रस्तावांचा निपटारा जलद गतीने करण्याबाबत मा.मुख्यमंत्री निर्देशित करित असतात. परंतु मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे याबाबत लेखी आदेश म्हाडास प्राप्त नाही.

(२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील म्हाडा वसाहतीच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास वि.नि.नि. ३३(५) अंतर्गत केला जातो. त्यानुसार सन १९९१ मध्ये वि.नि.नि. ३३(५) अंतर्गत म्हाडा अभिन्यासाकरीता १.२ च.क्षे.नि. लागू केला व त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. वि.नि.नि. ३३(५) अंतर्गत शासनाच्या नगर विकास विभागाच्या दि. १४.११.२०१३ च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून दि.०५.०७.२०१७ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दि. ११.११.२०१७ रोजीपर्यंत २२ नविन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सदर प्रस्तावांची प्राथमिक छाननी करून क्षेत्रिय तपासणी संबंधित कार्यकारी अभियंता व संबंधित मिळकत व्यवस्थापक कार्यालयाकडून करण्यात येत आहे. या प्रस्तावामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाना भाडेपट्टा करारावर दिलेल्या भूखंडाशिवाय मंजूर अभिन्यासानुसार उपविभाजित भूखंडामध्ये फुटकळ भूखंड निर्माण होतो. त्याचे सुधारित धोरणानुसार मंत्रीमंडळ उपसमितीच्या मंजूरीनंतर संस्थेस वाटप करण्यात येते. तदनंतर तपासणीनुसार परिपूर्ण प्रस्तावांवर सत्वर देकारपत्र जारी करण्यात येते. सहकारी गृहनिर्माण संस्थाना देकारपत्र जारी झाल्यानंतर संस्थांनी त्यानुसार देय रकमेचा भरणा करणे व अटी, शर्तीची पूर्तता करणे या बाबी पूर्ण झाल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही करण्यात येते. सदरहू पध्दतीनुसार म्हाडामार्फत कार्यवाही सुरु असल्याने म्हाडा वसाहतीतील पुनर्विकासाचे प्रस्ताव म्हाडाकडे प्रलंबित नाहीत, असे म्हाडाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेने मिठी नदीच्या सवंधनासाठी कृती आराखडा तयार केला असल्याबाबत

(११) ८५६९६ (२३-०८-२०१७). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिठी नदी रुंदीकरण व खोलीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्यानंतरही मिठी नदी प्रदूषित आहे व या नदीमध्ये जाणारे मलनिःस्सारण वाहिन्यांचे पाणी तसेच सांडपाणी अद्याप पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्थानिक रहिवाशांकडून मिठी नदीच्या पात्रात कचरा आणि टाकाऊ वस्तू फेकल्या जात असल्याने नदीत घाणीचे प्रमाण वाढले आहे व त्यातच अतिक्रमणामुळे या प्रकल्पाचे काम १० वर्षांनंतरही रखडले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, मिठी नदीच्या संवर्धनासाठी महापालिकेने कृती आराखडयाचे काम हाती घेतले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर कृती आराखडयामध्ये कोणकोणत्या कामाचा समावेश आहे व त्याकरिता किती निधीची तरतूद करण्यात आली आहे,
- (५) असल्यास, मिठी नदी रुंदीकरणाचे काम तातडीने करण्याबाबत शासन काय कार्यवाही करीत आहे वा करणार आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१) मिठी नदीमध्ये मलनिःसारण वाहिन्यांचे पाणी सोडले जात नाही. तथापि, मिठी नदीच्या आजुबाजूच्या झोपड्यांमधील घरगुती सांडपाणी मिठी नदीत प्रवाहित होते ही वस्तुस्थिती आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) मिठी नदीतील प्रदुषण कमी करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मे. फ्रिशमन प्रभू यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, याकरिता दिर्घ मुदतीची व अल्प मुदतीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

(५) व (६) मिठी नदीच्या रुंदीकरणाच्या उर्वरित भागापैकी दोन कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, सदर कामाचे कार्यादेश बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात आले आहेत.

सदर कामापैकी १ ऑक्टोबर, २०१७ पासून सुरु करण्यात आले असून, उर्वरित काम सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.

कोल्हापूर जिल्हयातील कचरा प्रश्न सोडविण्याबाबत

(१२) ८६३२९ (२३-०८-२०१७). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्हयातील कचराप्रश्नी निरीचा अहवाल देऊन दोन महिने उलटले तरी शहरातील कचरा प्रश्न जैसे थे आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, हरित लवादाने दिलेल्या हमीपत्रानुसार मुदतीत कचरा प्रश्न न सोडविल्यास महानगरपालिका प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) हे खरे नाही.

• निरी संस्थेच्या अहवालानुसार व मा.हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने विकसित केलेल्या भूमीभरण जागेमध्ये कसबा बावडा येथील प्रकल्पामध्ये साचलेले इनर्ट मटेरियल हलविण्याच्या कामास महानगरपालिकेमार्फत सुरुवात करण्यात आली आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात नविन भव्य नाट्यगृह उभारण्याचा
५० कोटींचा आराखडा तयार केल्याबाबत**

(१३) ८६३७६ (२३-०८-२०१७). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात नविन भव्य नाट्यगृह उभारण्याचा ५० कोटींचा आराखडा माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान तयार केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरचे नाट्यगृह कोणत्या जागेत उभारण्यात येणार आहे,
- (३) असल्यास, या आराखड्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे व सदरचे नाट्यगृह केव्हापर्यंत उभारण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) कोल्हापूर शहरात नाट्यगृह उभारण्याचा अंदाजीत रुपये ५०.०० कोटी रक्कमेचा आराखडा सल्लागारामार्फत महानगरपालिकेस सादर झाला आहे, हे खरे आहे.

- (२) कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय विश्रामगृह परिसरातील स.नं. २०६/८९ या जागेवर सदरचे नाट्यगृह प्रस्तावीत आहे.
 - (३) प्रस्तावित नाट्यगृहात २५०० बैठक क्षमतेचे सभागृह, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, रेकॉर्डिंग स्टुडियो, नाट्य प्रशिक्षण संस्था, गेस्ट रुम, उपहार गृह, चारचाकी व दोन चाकी वाहनांसाठी पार्किंग हब इत्यादी बाबींचा समावेश आहे.
- सदर नाट्यगृहासाठी प्रस्तावित जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही महानगरपालिका स्तरावर सुरु आहे.

**कर्जत (ता.कर्जत, जि.रायगड) नगरपरिषद हद्दीतील कार्यरत/माजी
सैनिकांना मालमत्ता करातून सुट मिळण्याबाबत**

(१४) ८६७३० (२३-०८-२०१७). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कर्जत (ता.कर्जत, जि.रायगड) नगरपरिषद हद्दीतील कार्यरत/माजी सैनिकांना मालमत्ता करातून सुट / माफी मिळण्याबाबत नगरपरिषदेमार्फत केलेल्या ठरावास मंजूरी मिळावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, केंद्रिय संरक्षण खात्यामार्फत परिपत्रक क्रमांक २५५०२/PC/AG/ps३ (d)३६७९ (pay services) दि.२४/०७/१९७९ अन्वये, ग्रामपंचायत/नगरपरिषद क्षेत्रांत वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना संबंधित संस्थाकडून आकारल्या जाणाऱ्या करातून माफी देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र शासनाच्या संरक्षण खात्याकडील परिपत्रकानुसार देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांना तसेच माजी सैनिकांना ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता करातून सूट/माफी देण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) • नगर विकास विभाग, शासन निर्णय दि.०५/०४/२०१६, दि.०७/०४/२०१६ व दि. ०९/०१/२०१७ अन्वये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून तसेच संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना करातून सूट देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर शहरात मोठ्या गृहप्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी पर्यावरणाचा दाखला घेणे बंधनकारक करण्यात आल्याबाबत

(१५) ८६९५१ (२३-०८-२०१७). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहरात मोठ्या गृहप्रकल्पाच्या बांधकाम परवान्यासाठी पर्यावरणाचा दाखला घेणे बंधनकारक करण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याकरिता महानगरपालिकेने नियमावली तयार केली आहे काय व त्याचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, नियमावलीची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) होय.

(२) व (३) शासन निर्णय नगर विकास विभाग दि.१३/०४/२०१७ अन्वये महानगरपालिका हद्दीतील ५००० चौ.मी. पेक्षा जास्त बांधकाम क्षेत्र असणाऱ्या प्रकल्पांना पर्यावरण विषयक नाहरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.

• उक्त शासन निर्णयात नमूद नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याकरीता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सहा सदस्यीय स्वतंत्र पर्यावरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

• सदर कक्षामार्फत पर्यावरण नियमावलीच्या अंमलबजावणीची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवली आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९३८ रस्ते खड्डेमुक्त करण्याबाबत

(१६) ८८०७७ (२३-०८-२०१७). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.दिपक चव्हाण (फलटण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९३८ रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१७ च्या तिसऱ्या आठवड्यात घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१), (२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण अत्यल्प रहावे याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत माहिती संकलित करून ९३८ रस्त्यांची यादी तयार करण्यात आली होती.

तदनंतर पावसाळ्यानंतर एकूण ५८२ रस्त्यांची प्राधान्यसूची-२ अंतर्गत सुधारीत यादी तयार करण्यात येऊन, त्यापैकी ११० कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली होती व उर्वरित ४७२ कामांपैकी आजपर्यंत १२१ कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

**हिंगणघाट (जि.वर्धा) नगरपरिषदेतील २७२ रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन
जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये करणेबाबत**

(१७) ८८५१७ (२३-०८-२०१७). श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.प्रभुदास भिलावेकर (मेळघाट), डॉ.अशोक उईके (राळेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगणघाट (जि.वर्धा) नगरपरिषदेतील २७२ रोजंदारी तत्वावरील कर्मचाऱ्यांचे समायोजन जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये करणेबाबतचे निवेदन मा.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान शासनास सादर केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक ५ जुलै, २०१६ रोजी शासनाच्या नगरविकास विभागाकडून नवनिर्मित नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये २७२ रोजंदारी तत्वावर काम करणा-या कर्मचा-यांचे समावेश करणेबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निर्गमित शासन निर्णयानुसार समावेशानास अर्हा प्राप्त असणा-या हिंगणघाट नगरपरिषदेतील कर्मच-यांचे समावेशन होणे बंधनकारक होते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, हिंगणघाट नगरपरिषदेतील २७२ कर्मच-यांचे समावेशन होणेसाठी शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) होय.

(२), (३) व (४) दि.५ जुलै २०१६ रोजीचा शासन निर्णय २७२ रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समोवश करण्याबाबत नाही. या शासन निर्णयानुसार राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा / नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थातील पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली असून नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे नमूद केली आहे :-

- ग्रामपंचायतीचे नगरपरिषदा/नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबत प्राथमिक अधिसूचना निर्गमित करण्याच्या दिनांकापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नियमित स्वरूपात कार्यरत असणाऱ्या व नगरपरिषदा/नगरपंचायतीमध्ये समावेश करण्यासाठी अर्हता प्राप्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशाने.
- विभागीय क्षेत्रातील नगरपरिषदा/नगरपंचायतीमध्ये मंजूर आकृतीबंधापेक्षा जास्त कार्यरत असलेल्या अतिरिक्त ठरलेल्या अर्हताप्राप्त कर्मचाऱ्यांच्या समावेशाने.
- अतिरिक्त असलेल्या नगरपरिषदा/ नगरपंचायतीमध्ये रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या व समावेशन अर्हता प्राप्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीने.

संबंधित नव्याने स्थापन नगरपंचायतीमधील भूतपूर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या समावेशनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील वरीलप्रमाणे नमुद प्राथम्य क्रमांकनुसार समावेशनाची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. त्याबाबत संबंधित विभागीय आयुक्त हे उपरोक्त नमुद क्रमानुसार समावेशन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर रोजंदारी तत्वावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विहितरित्या नियमानुसार समावेशनाची कार्यवाही करू शकतील.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर (जि.ठाणे) येथील शहाड फाटक ते महानगरपालिका मार्गाच्या कामाबाबत

(१८) ८८६५६ (२३-०८-२०१७). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) येथील शहाड फाटक ते महानगरपालिका मार्गाच्या कामाच्या पूर्णतेची निविदेनुसार कालमर्यादा संपून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेल्यावरही अद्यापही सदर काम अपूर्ण अवस्थेत असून हे काम अत्यंत धिम्त्या गतीने चालू आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आला आहे काय,

(३) असल्यास, पोलीस स्टेशनला नोंदविलेल्या गुन्हाबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, अद्यापही उक्त मार्गाचे काम संधगतीने सुरु असून रहदारीस प्रचंड अडथळा होत असल्याने संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस उल्हासनगर महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

- (५) असल्यास, शासनाकडून उक्त कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याबाबत व उक्त मार्गाचे काम पर्यायी कंत्राटदाराकडून जलद गतीने पूर्ण करून घेवून रहदारीची समस्या सोडविण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) उल्हासनगर येथील शहाड फाटक ते महानगरपालिका मार्गाचे ९०% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम १० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) व (३) सदर कामास प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर, अपघात होऊ नये याकरिता बॅरेकेटिंग लावण्याकरिता कंत्राटदारास वारंवार कळवून सुध्दा कंत्राटदारामार्फत बॅरेकेटिंग लावण्यात आले नाहीत.

त्यामुळे सदर कंत्राटदारांविरुद्ध दिनांक १२.०७.२०१६ रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.

(४) सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याबाबतचा विषय उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेत चर्चिला गेला होता.

तथापि, त्यावर कोणताही ठराव अथवा निर्णय झालेला नाही.

(५) व (६) सदर मार्गाचे ९०% काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम १० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

**तलासरी नगरपंचायत हद्दीत सुतारपाडा, पाटीलपाडा, विकासपाडा
येथे होत असलेली अनधिकृत बांधकामे**

(१९) ८८८७५ (२३-०८-२०१७). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तलासरी नगरपंचायत हद्दीत सुतारपाडा, पाटीलपाडा, विकासपाडा येथे नगररचना विभागाचे आवश्यक परवानग्या न घेता आरसीसी गाळे, इमारतीचे अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरु असल्याचे माहे मे, २०१७ वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जमीन आदिवासीच्या नावे असून जागेला अकृषिक परवानगी नसून उक्त प्रकरणी नगरपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्याचे दिनांक २३ व २४ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केलेली आहे काय तसेच सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) व (२) अशा आशयाच्या तक्रारी तलासरी नगरपंचायत प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे.

(३) प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तलासरी नगरपंचायतीमार्फत स्थळपाहणी केली असता प्रथम दर्शनी अनधिकृत बांधकामे सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने अनधिकृत बांधकाम धारकांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १८९ अन्वये नगरपंचायतीमार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालाड (पूर्व) भागातील पीएपी योजनेतील गाळा शिधावाटप
कार्यालयासाठी उपलब्ध करून देणेबाबत**

(२०) ८९१३९ (२३-०८-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगर मालाड (पूर्व) भागातील लाखो नागरीकांना प्रशासकीय कामासाठी मालाड रेल्वे स्थानक पश्चिमेकडील एस.व्ही.रोड येथील दूर अंतरावरील शिधावाटप कार्यालयात जावे लागत असल्याने नागरीकांची गैरसोय होत असून मुंबई महानगरपालिकेच्या पीएपी (प्रकल्पग्रस्त) योजनेअंतर्गत मालाड (पूर्व) भागातील बांधकाम प्रकल्पात दोन हजार चौ.फुट क्षेत्राचा गाळा शिधावाटप कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा. मुख्यमंत्री व आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांना दिनांक ०१ मे, २०१७ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने अद्याप शासन तथा महानगरपालिकेने मालाड (पूर्व) भागात पीएपी (प्रकल्पग्रस्त) योजनेअंतर्गत दोन हजार चौ.फुट क्षेत्राचा गाळा उपलब्ध करून देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) शिधावाटप कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

**पालघर जिल्हयातील वसई-विरार शहरात मलेरिया, डेंग्यु, क्षयरोग, टायफाईड आणि डायरीया
या साथीच्या रोगांनी नागरिकांचे झालेले मृत्यू**

(२१) ८९४०५ (१२-०८-२०१७). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्हयातील वसई-विरार शहरात मलेरिया, डेंग्यु, क्षयरोग, टायफाईड आणि डायरीया या साथीच्या रोगांनी गत पाच वर्षांत तब्बल १७५ जणांचे मृत्यू झाल्याची माहिती माहे एप्रिल २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी आरोग्य विभागाने या परिसरात साथीचे रोग नियंत्रात आणण्याकरीता कोणती उपाययोजना केली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) वसई-विरार शहर महानगरपालिकेने साथीचे रोग नियंत्रण करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही केली आहे:-

- वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात महानगरपालिकेची २ रुग्णालये, १ माताबाल संगोपन केंद्र, २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ९ दवाखाने कार्यरत असून यामार्फत नागरीकांना आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात येतात.
- डेंग्यु व मलेरिया - NVBDCP या राष्ट्रीय कार्यक्रमांमार्फत डेंग्यु/मलेरिया चा रुग्ण आढळल्यास त्यांना औषधे देण्यात येतात.तसेच संबंधित परिसराचे सर्वेक्षण करून तापाचा रुग्ण आढळल्यास रक्त तपासणी करण्यात येते. त्याचप्रमाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दर १५ दिवसांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत फॉर्गिंग व स्प्रेडिंग करण्यात येते.
- डायरीया - IDCF (Intensified Diarrhoea Control Fortnight) या राष्ट्रीय कार्यक्रमांमार्फत सर्वेक्षणांमध्ये डायरीयाचे रुग्ण आढळल्यास रुग्णाला ORS, Zinc व आवश्यक औषधे देण्यात येतात.
- टायफाइड - टायफाइड चा रुग्ण आढळल्यास संबंधित कार्यक्षेत्रांमध्ये सर्वेक्षण करून रुग्णाला महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आवश्यक औषधे पुरविण्यात येतात व बालकांसाठी टायफाइडची लस देण्यात येते.
- क्षयरोग - राष्ट्रीय सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व डॉट्स प्रोव्हाईडर यांची सभा, क्षयरोग रुग्णांची सभा, तसेच सामाजिक कार्यकर्ते व लहान व्यवसायिक यांना मार्गदर्शन करण्यात येते. क्षयरोग रुग्ण व एच.आय.व्ही. बाधित रुग्ण यांना विशेष समुपदेशन करण्यासाठी TISS (Tata Institute of Social Science) च्या माध्यमातून समुपदेशकाची निवड करण्यात आली आहे. क्षयरोग रुग्ण अर्धवट औषधी घेत असल्यास क्षयरोग कार्यकर्ते STS, STLS, DPS, TBHV, समुपदेशक हे रुग्णांच्या घरोघरी भेट देऊन सदर रुग्णांवर औषधोपचार केले जातात.
- महानगरपालिकेतर्फे हॅन्डबिल्स, पोस्टर्स, बॅनर्स यांचेमार्फत नागरीकांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच लोकप्रतिनिधीच्या विशेष सहकार्याने जनजागृती केली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर शहरात मागील सहा वर्षांपासून वृक्ष गणनेचे सुरु असलेले काम

(२२) ८९७२८ (२३-०८-२०१७). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरात मगील सहा वर्षापासून वृक्ष गणनेचे सुरु असलेले काम पूर्ण झाले आहे काय, असल्यास त्याचा अहवाल शासनास सादर केला आहे काय,
- (२) असल्यास, वृक्ष प्राधिकरण समितीची माहे जानेवारी, २०१७ वा त्या दरम्यान पासून एकही बैठक झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार जबाबदार असणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०१-२०१८) : (१) कोल्हापूर शहरातील वृक्षगणना मे. सुर्वे इन्फोटेक व टेरेकॉन इन्फोटेक प्रा. लि. मुंबई यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

• वृक्ष प्राधिकरण समितीच्या दिनांक १०/०६/२०१७ पर्यंत तीन बैठका झालेल्या आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूरातील अंबाबाई मंदीर परिसराच्या विकास आराखडयाबाबत

(२३) ८९७४२ (२३-०८-२०१७). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूरातील अंबाबाई मंदीर परिसराच्या विकास आराखडयास माहे जून, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान झालेल्या उच्चाधिकार समिती बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या बैठकीत कोणत्या विकास कामांकरीता मंजूरी देण्यात आली व सदरची कामे किती कालावधीत पूर्ण होण्याचे शासनास अपेक्षित आहे,

(३) असल्यास, याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) श्री. क्षेत्र महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील प्रथम टप्प्यातील रु.६५.०० कोटी (अधिकतम मर्यादेत) कामांची दि. ०९/०६/२०१७ रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तत्वतः शिफारस करण्यात आली आहे, हे खरे आहे.

(२) उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनुसार आराखडयातील प्रथम टप्प्यात प्रामुख्याने पर्यटन विषयक सुविधा, आपात्कालीन सुविधा, पार्किंग सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इत्यादीचा समावेश आहे.

• शिखर समितीच्या अंतिम मंजूरीनंतर दोन वर्षात सदरहू कामे प्रत्यक्ष निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रस्तूत प्रकरणी उच्चाधिकारी समितीची शिफारस शासन निर्णय नियोजन विभाग, दि.०४/०६/२०१५ मधील मार्गदर्शक सुचनेनुसार शिखर समितीच्या अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.

डहाणू नगरपरिषदेत (जि.पालघर) जलमापक खरेदीत झालेला अपहार

(२४) ८९७७८ (२३-०८-२०१७). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू नगरपरिषदेत जलमापक खरेदीतील अपहार प्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तीन अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मजिप्रा, मुंबई येथील कार्यालयाने परवानगी मागितल्याचे दिनांक १७ मार्च, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) अशा आशयाचा प्रस्ताव डहाणू नगरपरिषदेस प्राप्त झालेला नाही. तथापि, डहाणू नगरपरिषदेने जलमापक खरेदीत गैरव्यवहार केल्याबाबत नगरपरिषदेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे.

(२) सदर गैरव्यवहाराबाबत तक्रारदाराने मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, डहाणू यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेमध्ये मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये स्थानिक पोलिस स्टेशन, डहाणू यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत

(२५) ९०८१२ (२१-०८-२०१७). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुंबई व पुण्याबाहेरील तसेच निमशहरी भागातील नाट्यगृहांची दुरुवस्था झाली असल्याने त्याठिकाणी नाट्य प्रयोग होत नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार राज्यातील नाट्यगृहांची दुरुस्ती करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) अंशतः खरे आहे. ठाणे, बृहन्मुंबई, जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड, कल्याण-डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, या महानगरपालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे/ येत आहे.

औरंगाबाद व अकोला महानगरपालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याची बाब प्रस्तावित आहे.

(२) महानगरपालिकांच्या अखत्यारितील नाट्यगृहांची देखभाल दुरुस्तीबाबत संबंधित महानगरपालिकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चिपळूण नगरपालिकेचा (जि.रत्नागिरी) घनकचरा खत प्रक्रिया प्रकल्प बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याबाबत

(२६) ११५९५ (२३-०८-२०१७). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिपळूण नगरपालिकेच्या (जि.रत्नागिरी) घनकचरा खत प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम ढासळलेले असून गॅस निर्मितीसाठी उभारण्यात आलेली टाकीही कोसळली असल्याने घनकचरा प्रक्रिया प्रकल्प बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्प नादुरुस्तीमुळे कचऱ्याची विल्हेवाट वेळेत लावण्यात येत नसल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याने कचरा प्रक्रिया प्रकल्पाची योग्य सुधारणा करणे व पूर्ववत सुरू करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) चिपळूण नगरपरीषद हद्दीतील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सन २००८ मध्ये उभारण्यात आलेला प्रकल्प नादुरुस्त झाला आहे, हे खरे आहे.

(२) सदर प्रकल्प नादुरुस्त असला तरी चिपळूण नगरपरिषदेमार्फत ओल्या व सुका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत असून ओल्या कचऱ्यासाठी कंपोस्ट पीट तयार करण्यात आले आहे.

• सुका कचरा भुमी भरावासाठी वापरण्यात येत असून डंपिंग ग्राऊंडवर सतत जंतूनाशकाची फवारणी करण्यात येत असल्याने दुर्गंधीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

(३) बंद पडलेला घनकचरा प्रकल्प दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्याची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत सुरू आहे.

- शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या रु. ३.४६ कोटी किंमतीच्या प्रकल्प अहवालास दिनांक १० नोव्हेंबर, २०१७ रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**डहाणू (जि.पालघर) नगरपरिषद येथे कंक्राटी खाडीलगत
२०० मीटर क्षेत्रात बांधकामे केल्याबाबत**

(२७) ९३०७४ (२३-०८-२०१७). श्री.अमित घोडा (पालघर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू (जि.पालघर) नगरपरिषद येथे कंक्राटी खाडीलगत २०० मीटर क्षेत्रात बांधकामे केल्याचे माहे मे, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या इमारतींना नगरपरिषदेने परवानगी दिली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१), (२) व (३) • डहाणू नगरपरिषद हद्दीत कंक्राडी नाला असून त्यालगत बांधकामे केलेले असून त्यातील काही बांधकामे भूतपूर्व ग्रामपंचायतीपासून आहेत.

• कंक्राडी नाल्यालगत असलेल्या बांधकामाबाबत सोसायटी फॉर फास्ट जस्टीस, डहाणू यांनी नगरपरिषद व विकासकाविरुद्ध मा. राष्ट्रीय हरित लवाद, पुणे येथे मुळ अर्ज क्र. ४८/२०१७ अन्वये दावा दाखल केला असून सद्यस्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**डहाणू (जि.पालघर) नगरपालिकेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी
शिवाजीनगर येथे असलेले डॅम्पिंग ग्राऊंड अपुरे पडत असल्याबाबत**

(२८) ९३४६१ (२३-०८-२०१७). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू (जि.पालघर) नगरपालिकेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शिवाजीनगर येथे असलेले डॅम्पिंग ग्राऊंड अपुरे पडत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार डहाणू नगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डॅम्पिंग ग्राऊंडची उभारणी करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) व (२) डहाणू नगरपरिषदेचे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शिवाजीनगर येथे डम्पिंग ग्राऊंड नाही.

• डहाणू नगरपरिषद क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे १२ मे. टन घनकचऱ्यापैकी ३ मे. टन कचऱ्याची विल्हेवाट सरावली व वडकुन येथील जागेवर शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येते. उर्वरित कचऱ्यावर जीवाणू प्रक्रिया करून खत निर्मीती करण्यात येते.

• स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्गत घनकचरा व्यवस्थापनाचा धडक कार्यक्रम डहाणू नगरपरिषदेने हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने एका खाजगी सल्लागार संस्थेमार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात आला असून सदर प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांच्याकडे विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महापालिका रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा असल्याबाबत

(२९) १५१२६ (०१-०१-२०१८). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमर काळे (आर्वी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.संग्राम थोपटे (ओर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.दिपक चव्हाण (फलटण), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.योगेश सागर (चारकोप), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.राहूल कुल (दोंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.उदेसिंग पाडवी (शहादा), श्री.संजय सावकारे (भुसावळ), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यु, मलेरिया, लेप्टो, स्वाईन फ्लु सारख्या आजारांचा फैलाव झाला असताना आजारांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी सर्वसामान्य जनतेवर नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील अनेक महापालिकांच्या रुग्णालयांतही हीच परिस्थिती आहे रुग्णांना आरोग्य सेवा बाहेरून घ्याव्या लागत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, महानगरपालिका रुग्णालयात औषध पुरवठा करण्यास जाणीवपूर्वक विलंब करणा-या अधिका-यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी महापालिका रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी औषधे संपण्याची मुदत संपण्या आधीच सहा महिने औषधे खरेदीचे प्रस्ताव तयार करून रुग्णांची गैरसाय टाळण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१८) : (१) "पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा" अशा आशयाची बातमी दिनांक १७ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती ही वस्तुस्थिती आहे.

(२) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक जीवरक्षक औषधे स्थानिक बाजारातून खरेदी करण्यात आली आहेत.

(३) हे खरे नाही.

(४) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा पुरवठा करण्यासाठी अनुसूचीचे कामकाजात विलंब झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

(५) मागील कालावधीच्या अनुसूचीवरील कंत्राटदारांकडून अनुसूचीवरील औषधे त्याच दरात खरेदी करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे.

तसेच, महानगरपालिका रुग्णालयांतील औषधांच्या साठ्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून, जीवरक्षक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

कांदिवली (प) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयामधील असुविधांबाबत

(३०) १५१७५ (०१-०१-२०१८). श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (कांदिवली), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कांदिवली (प) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयामध्ये श्रीमती प्रमिला नेरुळकर या महिला रुग्णाच्या डोळ्याला व श्रीमती शांताबेन जाधव या महिला रुग्णाच्या पायाला उंदीराने चावा घेऊन रक्त बंबाळ केल्याची धक्कादायक घटना माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान घडली, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, सदर रुग्णालयामधील कर्मचारी रुग्णांकडे बेड शीट, टॉयलेट पॉट उपलब्ध करून देण्यासाठी पैशाची मागणी करित असल्याची बाब निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय.

(३) असल्यास, प्रश्न भाग (१) व (२) प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले त्यानुसार दोषी आढळणा-या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१) बोरीवली येथील शताब्दी रुग्णालयात दिनांक ३ ऑक्टोबर, २०१७ रोजी एका महिलेच्या डाव्या डोळ्याला व दिनांक ९ ऑक्टोबर, २०१७ एका महिलेच्या उजव्या पायाला उंदराने चावा घेतला ही वस्तुस्थिती आहे.

तथापि, रुग्ण महिलेच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याने सदर महिलेचा डोळा निकामी झाला हे खरे नाही.

उंदराने चावा घेतलेल्या महिलांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत त्वरीत औषधोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जीविताला कोणताही धोका नाही.

(२) हे खरे नाही.

(३) सदर रुग्णालयात उंदीर प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली/येत आहे :-

- रुग्णालयाच्या परिसरात मुषक संहारक औषध टाकण्यात आले आहे.
- आवश्यक त्या ठिकाणी रॅटगार्ड लावण्यात आले आहेत.
- उंदरांची बिळे बुजवून, उंदीर पकडण्यासाठी पिंजरा व गोंदपट्टी लावण्यात आल्या आहेत.
- रुग्णालयाच्या खिडक्यांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
- रुग्णालयाच्या इमारतीचे कृत्रिम छत (फॉल सिलिंग) दुरुस्त करण्यात आले आहे.
- कचरा व उरलेल्या अन्न पदार्थांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे.
- भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
- रुग्णालयाच्या परिसरातील झाडे-झुडूपे कमी करण्यात आली आहेत.
- रुग्णालयाबाहेरील खाण्याच्या गाड्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- रुग्णालयातील इमारत बांधणाऱ्या कंत्राटदारास विविध उपाययोजनांचा आढावा घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट
केलेल्या २७ गावांना नागरी सुविधा पुरविण्याबाबत**

(३१) १५२५१ (०३-०१-२०१८). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिकेत शासनाने दिनांक १ जून, २०१५ रोजी २७ गावे समाविष्ट केल्यापासून या गावांना नागरी सुविधांचा अभाव असल्याने त्या गावातील गावकऱ्यांनी दिनांक १८ सप्टेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास ५०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन महानगरपालिका मुख्यालयात दाखल केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून या २७ गावांकडे नागरी सुविधा पुरविण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने लोकवर्गनितून नागरी समस्या सोडविण्यात येणार असून कर न भरण्याचा निर्धार तेथील नागरिकांनी केला असून गावांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून मुक्त करण्याची मागणी केली जात आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, त्यानुसार २७ गावातील नागरिकांना नागरी सुविधा तात्काळ पुरविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) दि. १४.०५.२०१५ च्या अधिसूचनेन्वये २७ गावे दि. १.०६.२०१५ पासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. दि. ७.०९.२०१५ रोजी उक्त २७ गावांसाठी नगरपरिषद गठित करण्यासाठी प्रारूप अधिसूचनेचा मसुदा प्रसिध्द केला असून त्यावरील हरकती व सूचनांवर कार्यवाही सुरू आहे. दि. १८.०९.२०१७ रोजी नागरी सुविधांच्या अभावाबाबत ५०० सह्यांचे निवेदन महानगरपालिकेत दाखल केले अशी वस्तुस्थिती नाही.

(२) व (३) २७ गावांचा समावेश महापालिका क्षेत्रात केल्यापासून महापालिकेने या गावातील दैनंदिन सुविधा (रस्ते, दिवा-बत्ती, पाणी, घनकचरा व्यवस्थापन) इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करून दैनंदिन देखभाल व दुरुस्ती हाती घेवून नागरीकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

महानगरपालिकेने या क्षेत्रातील नागरीकांकडून सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता मालमत्ता कराची वसुली रु. ९४.५७ कोटी पैकी डिसेंबर, २०१७ पर्यंत रु. ९.७५ कोटी जमा केली आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी रु.११४.२३ कोटीचा प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला आहे.

सदर २७ गावांसाठी प्रस्तावित अमृत योजनेच्या अनुषंगाने सन २०४९ ची २७ गावांची लोकसंख्या व आवश्यक पाणी पुरवठा गृहीत धरून रु. १८०.८९ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सदरची गावे महापालिका क्षेत्रात समाविष्ट केल्यानंतर या भागातील नागरी सुविधा सुधारणे व नियोजनबद्ध विकास करणेसाठी महापालिका व शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजनेबाबत

(३२) ९५६६८ (०१-०१-२०१८). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील झोपडपट्ट्या, गलिच्छ वस्त्यांमध्ये स्थानिक सहभागातून स्वच्छता करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना राबविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेमध्ये झोपडपट्टीतील १५० कुटुंबांचा कचरा उचलण्यासाठी मंडळाच्या एका कामगाराला सफाईच्या साहित्यासह ५४०० रुपये व रहिवाश्यांच्या प्रबोधनासाठी ६०० रुपये दिले जात असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एवढ्या तुटपुंजी पगारामध्ये कामगाराला सफाई व प्रबोधन करणे शक्य नसल्यामुळे ही योजना अपयशी ठरली असून जनजागृती मोहिमेसाठी दिला जाणारा निधी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, स्वच्छता व प्रबोधनासाठी आखण्यात आलेल्या योजनेचा पुनर्विचार करून स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एक वेगळी योजना राबविण्यासाठी शासन महानगरपालिकेला निदेश देणार आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०२-२०१८) : (१) होय, मुंबईतील झोपडपट्ट्या, गलिच्छ वस्त्यांमध्ये स्थानिक सहभागातून स्वच्छता करण्यासाठी महापालिकेकडून "स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान" योजना राबविली जात असून, याअंतर्गत प्रबोधन, लोकसहभाग, जनजागृती, वातावरण निर्मिती इत्यादी बाबींकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून निधी दिला जातो.

(२) व (३) स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ७५० लोकसंख्या किंवा १५० कुटुंबे म्हणजे एक "एकक" असे प्रमाण ठरविण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी संस्थेला लागणारे साहित्य व अवजारे यांची खरेदी, स्वयंसेवकांसाठी सुरक्षा साधने, दैनंदिन स्वच्छता, पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन खर्च याकरिता रु. ५४००/- प्रति एकक प्रतिमाह व प्रबोधन व जनजागृतीसाठी रु. ६००/- प्रति एकक प्रतिमाह असे एकूण रु. ६०००/- प्रति एकक प्रतिमाह इतके सहाय्य अनुदान स्वरूपात देण्यात येते.

सदर योजनेमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लोकसहभागासाठी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याकरिता संस्था, स्थानिक जनतेतून स्वयंसेवक तयार करते व लोकसहभागातून योजनेच्या ध्येयांची पूर्तता करते.

सदर योजनेद्वारे गलिच्छ वस्त्यांमध्ये साफसफाई राखली जात असल्यामुळे दिला जाणारा निधी वाया जात नाही.

सदर योजना बंद करण्यात आली नाही. तसेच, सदर योजनेमध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी कामगार पुरविण्याची संकल्पना/तरतूद नसून, "एकक" या संकल्पनेशी निगडीत आहे.

सदर योजनेचे पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

(४) व (५) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आलेली नाही.

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्याच्या कंत्राट देण्यासाठी काढलेल्या निविदांमध्ये झालेला गैरव्यवहार

(३३) १५८३९ (०२-०१-२०१८). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईमधील समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्याचे कंत्राट एका विशिष्ट कंपनीला देण्यासाठी निविदांमध्ये जाचक अटींचा समावेश करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील तीन वर्षांमध्ये तीन कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपनीला या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल अशी अट घातल्यामुळे मुंबईतील बहुतांश जीवरक्षक संस्था निविदा प्रक्रियेतून अपात्र झाल्याचे कळते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंपनीने अथवा संस्थेकडे कोणती उपकरणे असणे आवश्यक आहे याचा उल्लेखही निविदा प्रक्रियेत न केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करून केवळ एका विशिष्ट कंपनीच्या फायद्यासाठी निविदा काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१) जीवरक्षकांसाठी एका कंपनीवरच जीव अशा आशयाचे वृत्त माहे सप्टेंबर, २०१७ रोजीच्या दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले होते ही वस्तुस्थिती आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील सहा समुद्रकिनाऱ्यांवर तीन वर्षांकरिता जीवरक्षकांच्या सेवा पुरविण्याकरिता परिगणन करण्यात आलेल्या रु. ११.१७ कोटी इतक्या अंदाजित रकमेच्या ३०% म्हणजेच रु. ३.३५ कोटी एवढी आर्थिक उलाढाल आवश्यक असण्याची अट ई-निविदेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती.

- (३) व (४) जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंपनी अथवा संस्थेमार्फत लाईफ जॅकेट, रेस्क्यु ट्युब, रिंग बॉईज, रेस्क्यु रोप, रिचार्जबल टॉर्चस इत्यादी उपकरणे समुद्रकिनाऱ्यांवर उपलब्ध करून देण्याबाबतची अट ई-निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली होती.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब मिळाले नसल्याबाबत

(३४) ९५८४४ (०१-०१-२०१८). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सन २०१७-१८ चे शैक्षणिक वर्ष सुरु होऊन तीन महिने उलटूनही टॅब मिळत नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, टॅबच्या खरेदीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात प्राथमिकसाठी पाच कोटी तर माध्यमिकसाठी २.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नववीच्या पाठ्यक्रमात सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी बदल झाला असल्याने टॅब खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर टॅब उपलब्ध करून देण्याकरिता शासन महानगरपालिकेला निर्देश देणार आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०१-२०१८) : (१) "टॅब" ची प्रतीक्षाच अशा आशयाची बातमी दिनांक १७.११.२०१७ रोजीच्या महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली होती ही वस्तुस्थिती आहे.

(२) हे खरे आहे.

(३), (४) व (५) सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता ९ वी च्या पाठ्यक्रमात बदल झाल्यामुळे, सदर टॅबचा वापर इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी करणे बृहन्मुंबई महानगरपालिकेस शक्य झाले नाही.

सन २०१७-१८ मध्ये इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांसाठी १८,०७८ टॅब खरेदीसाठी दिनांक ०५.०७.२०१७ रोजी मागविण्यात आलेल्या निविदेस दिनांक ११.०९.२०१७ रोजी चार वेळा मुदतवाढ दिल्यानंतर दोन निविदाकारांकडून प्रतिसाद मिळाला.

सदर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यक्रम अंतर्भूत असलेले टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच, सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण ४३,८४३ टॅबमधील ३६०० मेमरी कार्डस शालेय विद्यार्थ्यांकडून गहाळ झालेली असल्याने ३६०० टॅब मेमरी कार्डविना बंद अवस्थेत पडून होते ही वस्तुस्थिती आहे.

सदर ३६०० मेमरी कार्डस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे.

नाशिक महानगरपालिकेमधील अतिक्रमण निर्मुलन उपायुक्त यांनी शहरातील फलक, स्वागत कमान, घरकुल निश्चीती, अतिक्रमण व हॉकर्सझोनमध्ये अनियमितता केल्याबाबत

(३५) ९५९५९ (०२-०१-२०१८). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक महानगरपालिकेमधील अतिक्रमण निर्मुलन उपायुक्त यांनी शहरातील फलक, स्वागत कमान, घरकुल निश्चीती, अतिक्रमण व हॉकर्स झोनमध्ये अनियमितता केल्याचे माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आयुक्त, महानगरपालिका यांनी उपायुक्त यांच्या अनियमिततेबाबत चौकशी समिती नेमलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या समितीचा चौकशी अहवाल पूर्ण झाला आहे काय, चौकशीमध्ये काय आढळून आले आहे, त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१८) : (१) अशा प्रकारची तक्रार नाशिक महानगरपालिकेस दि.२०.६.२०१७ रोजी प्राप्त झाली होती.

- (२) याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक महानगरपालिका स्थायी समिती ठराव क्र.२०६, दि.२३.०६.२०१७ अन्वये चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
- (३) सदरस्थितीत सदर चौकशी समितीचे कामकाज पूर्ण झालेले नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका हद्दीतील बेकायदा व अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याबाबत

(३६) १६०८३ (०२-०१-२०१८). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असल्याची तक्रार दिनांक १३ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नांदिवली (पी.एंड टी.कॉलनी) येथे बेकायदा व अनधिकृत इमारती बांधल्याचेही माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, येथील बेकायदा बांधकामाला प्रभारी अधिकारी भारत पवार हे अभय देत असल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी उपायुक्तांना माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान दिले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती काय निदर्शनास आले तदनुसार बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या सर्वच महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांवर, बांधकामांवर, विकासकावर व संबंधित महानगरपालिका नगररचनाकार विभागातील अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे.

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमधील अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेस वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असतात.

(२) हे खरे आहे.

मौजे नांदिवली पंचानंद येथील सर्व्हे क्र.५८/७ येथे कोणतीही परवानगी न घेता, इमारतीच्या फाऊंडेशनचे बांधकाम सुरु असल्याबाबत श्री.महेंद्र पोपटलाल शहा यांनी तक्रार केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या पर्यवेक्षकामार्फत पाहणी करून सदरचे बांधकाम पूर्णपणे थांबविण्यात आले आहे.

(३) व (४) प्रस्तुत प्रकरणी बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या प्रभारी अधिकारी श्री. भारत पवार यांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी दिले असून, उक्त प्रकरणी विभागीय चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

येवला (जि.नाशिक) येथील मुक्तीभूमीला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याबाबत

(३७) १६१०६ (३०-१२-२०१७). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) येवला (जि.नाशिक) येथील मुक्तीभूमीला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी दिनांक ७ नोव्हेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मुक्तीभूमीचा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करण्याची बाब नगरविकास विभागाशी संबंधित असल्याने त्या विभागास योग्य ती कार्यवाही करण्याबाबत पर्यटन विभागाकडूनसुध्दा माहे ऑगस्ट, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान कळविण्यात आले आहे , हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१८) :(१) व (२) हे खरे आहे.

(३) जिल्हाधिकारी, नाशिक यांना अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

घाटकोपर (मुंबई) येथील साईसिध्दी इमारत कोसळून झालेली दुर्घटना

(३८) १६३१७ (०१-०१-२०१८). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील घाटकोपर येथील साईसिध्दी ही इमारत दिनांक २५ जुलै,२०१७ रोजी वा त्या सुमारास कोसळली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यु होऊन १४ जण गंभीर जखमी झाले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर दुर्घटनेच्या चौकशीसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी दिनांक २६ जुलै, २०१७ रोजी वा त्या सुमारास एक समिती नेमली होती, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू समितीत कोणते अधिकारी समाविष्ट होते, समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय तसेच समितीने सादर केलेल्या शिफारशींचे थोडक्यात स्वरूप काय आहे व शिफारशींची तात्काळ अमंलबजावणी करण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१८) : (१) व (२) घाटकोपर येथील साईसिध्दी इमारतीस दिनांक २५ जुलै, २०१७ रोजी लागलेल्या आगीत १७ व्यक्तींचा मृत्यु झाला असून, १३ व्यक्ती व बचावकार्यात मुंबई अग्निशमन दलाचे २ जवान जखमी झाले होते ही वस्तुस्थिती आहे.

(३), (४) व (५) सदर दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे), उप आयुक्त (सुधार) व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांच्या चौकशी समितीने चौकशी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा अहवाल दिनांक २२.०८.२०१७ रोजी आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना सादर केला आहे.

सदर अहवालातील चौकशी समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत असून, प्रशासकीय शिफारशींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरु आहे.

मुंबईतील येथील सायन किल्ल्याची दुरवस्था झाल्याबाबत

(३९) १६३७४ (३०-१२-२०१७). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सायन किल्ल्याची संरक्षक भिंत ठिकठिकाणी कोसळली असून किल्ल्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दुले असल्याचे तसेच अनैतिक धंदे सुरु असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सायन तलावाला सुरक्षा नसल्यामुळे या तलावाचा वापर कचरा फेकण्यासाठी तसेच आत्महत्येसाठी केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या किल्ल्याच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्यासोबतच सदर दोन्ही ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१) सायन किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे ही वस्तुस्थिती आहे.

तथापि, गृह विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सायन किल्ल्यात गर्दुले व अनैतिक धंदे सुरु असल्याचे आढळून आले नाही.

(२) सायन तलावाच्या सभोवतालच्या परिसरात दारोदारी जाऊन कचरा गोळा करणे व वाहून नेण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली आहे.

सदर तलावाच्या परिसरात दोन ठिकाणी सार्वजनिक कचराकुडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर तलावात मागील दोन वर्षांत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे ही वस्तुस्थिती आहे.

(३) व (४) सायन किल्ल्याच्या संरक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे:-

- सदर किल्ल्यातील सायन तलावाच्या तीन बाजूस संरक्षक भिंत असून, उर्वरित रस्त्याकडील बाजूस संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे.
- सदर तलावाच्या दर्शनी भागावर तलावाच्या खोलीबाबत व तलावात उतरल्यास होणाऱ्या दुर्घटनेबाबत सूचना फलक लावण्यात आला आहे.
- कोसळलेल्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच, महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये तैनात असतात.

**माटुंगा (मुंबई) टी.एच.कटारिया मार्गावर माटुंगा ब्रिजवरील खड्डे
महानगरपालिकेने चक् मातीने बुजविले असल्याबाबत**

(४०) १६४३७ (०१-०१-२०१८). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माटुंगा (मुंबई) टी.एच.कटारिया मार्गावर माटुंगा ब्रिजवरील खड्डे महानगरपालिकेने चक्क मातीने बुजविले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे हा ब्रिज दुचाकीस्वारांसाठी धोकादायक झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून सदर खड्ड्यांचे काँक्रीटीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१८) : (१) माटुंगा (मुंबई) येथील टी.एच.कटारिया मार्गावरील माटुंगा पुलावरील खड्डे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मातीने बुजविण्यात आलेले नाहीत.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आलेली नाही.

माटुंगा येथील टी. एच. कटारिया मार्गावरील माटुंगा पुलावरील पावसाळ्यात निर्माण झालेले खड्डे तांत्रिक कारणामुळे मास्टिक अस्फाल्टने बुजविणे उचित नसल्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तात्पुरत्या स्वरूपात डांबर मिश्रित खडीच्या (Cold Mix) सहाय्याने बुजविण्यात आले होते.

पावसाळ्यानंतर सदर पुलावरील खड्डे मास्टिक अस्फाल्टने व्यवस्थितरित्या बुजविण्यात आले आहेत.

उस्मानाबाद (ता. उस्मानाबाद) येथील नाट्यगृहाच्या अपूर्ण कामाबाबत

(४१) १६६१० (३०-१२-२०१७). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.अजित पवार (बारामती), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद (ता.उस्मानाबाद) येथील नाट्यगृहाचे काम मागील वर्षी झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहु नाट्यगृहात सर्व सुखसोयीच्या कामांची पूर्तता झाली आहे काय,
- (३) असल्यास, सदरहु नाट्यगृहाच्या Fire Fighter चे काम अद्याप अपूर्ण आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदरहु नाट्यगृहाची कोणकोणती कामे अपूर्ण राहिलेली आहेत, तसेच नाट्यगृहाची कामे अपूर्ण राहिलेली असल्यास ते वापरण्यासाठी देण्याचे कारण काय आहेत,
- (५) असल्यास, सदरहु नाट्यगृहाची कामे अर्धवट असताना नाट्यगृह वापरण्यासाठी देणाऱ्यांवर शासन कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१८) : (१), (२) व (३) उस्मानाबाद येथील नाट्यगृहातील अंतर्गत सजावट, फॉल्स सिलिंग, अकॉस्टीकल वर्क, कारपेट, आसन व्यवस्था इत्यादी कामांसह स्थापत्य विषयक बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.

- (४) नाट्यगृहास ऑडीओ, व्हिज्युअल, वातानुकूलन व अग्निशमन यंत्रणा बसविण्याची कामे अपूर्ण आहेत. सदरस्थितीत नाट्यगृह इमारत वापरण्यास देण्यात येत नाही.
- (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

उस्मानाबाद (जि.उस्मानाबाद) शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत

(४२) १६६८१ (३०-१२-२०१७). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद (जि.उस्मानाबाद) शहराला पाणीपुरवठा करणारी जिल्हयातील तेरणा व रुईभर हे धरण समाधानकारक पावसामुळे १०० टक्के भरले आहे तसेच उजनी जलाशय देखील पूर्ण भरण्याकडे वाटचाल चालू आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पाणीपुरवठा करण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध असताना शहरास दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येतो, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, माहे नोव्हेंबर, २०१६ पर्यंत पाणी पम्पींग करून चार दिवसाला पाणीपुरवठा केला जात होता तेवढेच पाणी आता पम्पींग करून उपलब्ध होत असताना पाणीपुरवठा करण्यास दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, उस्मानाबाद शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३१-०१-२०१८) : (१) हे खरे आहे.

(२) उस्मानाबाद शहराला रुईभर मध्यम प्रकल्प, तेरणा धरण व उजनी उद्भव धरण या तीन विद्यमान स्त्रोतामार्फत ७० लिटर प्रतिमाणसी प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो.

उस्मानाबाद शहरातील गावठाण भागास दर ४ दिवसाआड व इतर भागात अपुऱ्या वितरण व्यवस्थे अभावी दर ५ ते ६ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो, ही वस्तुस्थिती आहे.

(३) रुईभर व तेरणा उद्भव ते रुईभर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची वितरण व्यवस्था सन १९८७-८८ दरम्यान टाकलेली असून, माहे नोव्हेंबर, २०१६ मध्ये ती सतत नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठ्यास जास्तीचा कालावधी लागत होता. सद्यस्थितीत दर ५ ते ६ दिवसाला पाणी पुरवठा करण्यात येतो.

(४) उस्मानाबाद शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत उस्मानाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत

(४३) ९७००१ (३०-१२-२०१७). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्हयातील तिर्थक्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ शहरातील रस्त्यांची निधी अभावी दयनीय अवस्था झाली असून येथील रस्त्यांवर मोठ मोठे खडडे पडले असल्याची बाब माहे जुलै, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तिर्थक्षेत्र असल्याने तेथे मोठया प्रमाणात प्रवाशी व नागरीक येत असल्याने येथील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे वाहनधारकांना धोकादायक झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याची दखल घेऊन या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) व (२) हे खरे नाही.

औंढा नागनाथ नगरपंचायतीची स्थापना दिनांक १५.०७.२०१५ रोजी झाली असून स्थापनेपासून एकूण १.३५ कि.मी. रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. विविध योजनांमधून सुमारे ४ कि.मी. रस्त्यांचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे.

(३) शासन निर्णय दिनांक २५.०१.२०१८ अन्वये "सर्वसाधारण रस्ता अनुदान" अंतर्गत औंढा नागनाथ नगरपंचायतीकरीता रु.२० लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेने सन २००९ कामगारांच्या भरतीसाठी घेतलेल्या परिक्षेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना महानगरपालिकेत समावून घेण्याबाबत

(४४) ९७४२९ (३०-१२-२०१७). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने सन २००९ मध्ये कामगारांच्या भरतीसाठी परीक्षा घेवून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले व १८,००० कामगारांची प्रतीक्षा यादी तयार करून त्यातील केवळ ३९१६ उमेदवारांना दिनांक २४ जुलै, २०११ रोजी वा त्या सुमारास मुंबई महानगरपालिकेत सामावून घेण्यात आले परंतु उर्वरित उमेदवारांना अद्यापी सेवेत सामावून घेण्यात आले नसल्याने त्यांनी वारंवार मोर्चे व आंदोलन काढल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उर्वरित उमेदवारांना त्वरीत मुंबई महानगरपालिकेत समावून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१), (२) व (३) सन २००९ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार / कक्ष परिचर / आया / हमाल यांची रिक्त पदे भरण्यासाठी सार्वजनिक वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांची सन २०११ मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली होती.

सदर शारीरिक चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येऊन, कमाल गुण व वयाची ज्येष्ठता या निवडीच्या निकषानुसार प्रवर्गनिहाय निवडयादी प्रसारीत करण्यात आली होती.

त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या कमाल गुण व वयाची ज्येष्ठतेनुसार प्रवर्गनिहाय ३९१६ उमेदवारांना नियुक्तीकरिता विविध खाते/विभाग/रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सदर पदांच्या गुणवत्ता यादीची विधीग्राह्यता संपलेली असल्यामुळे उर्वरित उमेदवारांचा विचार करता येणे शक्य नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबईतील महानगरपालिकेच्या पी/उत्तर विभागाचे विभाजन करण्याबाबत

(४५) १७५०८ (३०-१२-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड येथील १० लाख लोकसंख्या असलेल्या पी/उत्तर विभागाचे विभाजन करण्याबाबत मा. मुख्यमंत्री, आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांना सन २०१५ पासून अद्यापपर्यंत सातत्याने अनेकवेळा लेखी निवेदन देऊनही अद्याप याबाबत शासनातर्फे कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वॉर्ड विभाजनाबाबत शासन तथा महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या निर्णयात्मक कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) असल्यास, सदरहू विभाजनाची कार्यवाही किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०२-२०१८) : (१) सदर प्रकरणी लोकप्रतिनिधींनी निवेदने सादर केली आहेत ही वस्तुस्थिती आहे.

(२), (३) व (४) बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभागांचे आकारमान व लोकसंख्या यामधील असमतोल विचारात घेऊन, महानगरपालिकेतील सर्व विभागांच्या पुनर्रचनेबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला असून, मालाड येथील पी/उत्तर विभागाचे विभाजन करण्याची बाब समाविष्ट आहे.

सदर प्रस्तावावर गटनेत्यांनी उपस्थित केलेले मुद्दे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन, गटनेत्यांमध्ये एकमत झाल्यानंतर विभाजनाची पुढील कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका प्रशासनाकडून त्रयस्थ संस्थेने नोंदविलेल्या त्रुटींची पूर्तता केली जात नसल्याबाबत

(४६) १९८८१ (०१-०१-२०१८). श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नारायण कुचे (बदनापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातून कल्याण-डोंबिवली क्षेत्रात सुरु असलेल्या कॉक्रीट रस्त्याच्या दर्जावर देखरेख ठेवण्यासाठी महानगरपालिकेने समंत्रक आणि थर्ड पार्टी ऑडिटर (त्रयस्थ) नेमले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या त्रयस्थ संस्थेसाठी २० लाख रुपये मोजले जात आहेत परंतु त्यांनी नोंदविलेल्या त्रुटींची पूर्तता महानगरपालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचे माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्रुटींची पूर्तता केली जात नसल्याची कारणे काय आहेत,

- (४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीनुसार संबंधित कंत्राटदार व पालिका अधिकारी-कर्मचारी यांच्यावर काय कारवाई करण्यात आली तसेच रस्त्यांचा दर्जा सुधारण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०२-२०१८) : (१) • महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्ते प्रकल्प टप्पा क्र.१ व २ करिता अनुक्रमे रु.१२३.७३२ कोटी व रु.३०१.४४४५ कोटीच्या प्रकल्पांस प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.

• नगरोत्थान महाभियानाच्या स्थायी आदेशानुसार कामांचे त्रयस्थ तांत्रिक लेखापरिक्षण करणे आवश्यक आहे. त्यानुसार महानगरपालिकेने इंडियन रजिस्टर ऑफ शिपींग या संस्थेची नियुक्ती केली आहे.

• त्याचप्रमाणे विशेष तांत्रिक लेखा परिक्षक म्हणून व्हि.जे.टी.आय., मुंबई या संस्थेची महानगरपालिकेने नियुक्ती केली आहे.

(२), (३), (४) व (५) • व्हि.जे.टी.आय., मुंबई यांनी केलेल्या पाहणीनुसार आवश्यक ठिकाणी काँक्रीटमध्ये कोअर कटींग करून त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करून वेळोवेळी अहवाल देणे, काँक्रीट रस्त्यांच्या पॅनेलमध्ये गेलेले तडयांपैकी ६० टक्के पेक्षा अधिक तडयांमध्ये केमिकल वापरून दुरुस्त करण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे.

• तसेच केमिकल वापरून दुरुस्तीचे उर्वरित काम प्रगतीपथावर असून मोठे तडे असलेले पॅन्ल्स तोडून नव्याने करून घेण्यात येणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कळविले आहे.

• कामात आढळलेल्या त्रुटींमुळे निविदा अटी व शर्तीनुसार आवश्यक रक्कम ठेकेदारास अदा न करता रोखून ठेवण्यात आली असून उर्वरित कामांचीही योग्य प्रकारे तपासणी व्हावी यासाठी व्हि.जे.टी.आय., मुंबई संस्थेस एक वर्ष मुदतवाढ देण्याचे कल्याण-डोंबिवली महागरपालिकेच्या विचाराधीन आहे.

**कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका घनकचरा
व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याबाबत**

(४७) १०१२१८ (०१-०१-२०१८). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्याने हरीत लवादाने महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम बंदी केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्ये बरोबरच घनकचराही वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन याबाबत व्यवस्थापन करण्यास कुचराई करीत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून महानगरपालिका प्रशासनास कोणते तातडीचे आदेश देण्यात आले आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) हे खरे नाही.

श्री. कौस्तुभ गोखले व इतर यांनी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. १८२/२००९ दाखल केली होती. मा. उच्च न्यायालयाने प्रस्तुत जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान नागरी घनकचरा नियम २००० ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नवीन बांधकाम परवानगीवर दि. १३.०४.२०१५ रोजी बंदी घातली होती.

तद्नंतर विविध बांधकाम विकासकांनी मा. उच्च न्यायालयात सिव्हिल अपीलेशन दाखल करून बंदी उठविण्याची विनंती केली होती. सदर याचिकेच्या दि. २५.०४.२०१६ रोजीच्या सुनावणीमध्ये मा. उच्च न्यायालयाने बांधकाम परवानगीला असलेले स्थगिती आदेश उठविले. मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १८२/२००९ मा. राष्ट्रीय हरित लवाद, पुणे यांचेकडे पुढील सुनावणीसाठी वर्ग केली.

(२) व (३) नागरी घनकचरा नियम २००० अन्वये कचऱ्याचे संकलन, वाहतुक आणि विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत रू. ४३.७५ कोटीचा सविस्तर प्रकल्प अहवाल सन २०१० मध्ये मंजूर केला. त्यानुसार राज्य शासनाकडून १०.९३ कोटी इतके अनुदान वितरीत करण्यात आले.

महापालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवालास शासनाने दि. २९.०३.२०१६ रोजी मान्यता दिली आहे. आधारवाडी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पध्दतीने कायम स्वरूपी बंद करणेबाबत दि. १७.०४.२०१७ रोजी कार्यादेश देण्यात आले आहेत. तांत्रिक बाबींचे काम पूर्ण झाले असून, प्लॅन्ट उभारणीबाबत कार्यवाही सुरू आहे.

महापालिका क्षेत्रात सुका व ओला कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती राबविण्यात येत आहे.

महापालिका क्षेत्रामधील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे वीज निर्मिती करण्याबाबत दि. २६.१२.२०१७ रोजी राष्ट्रीय स्तरावर पीपीपी तत्वावर ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद (जि.औरंगाबाद) महानगरपालिकाने फेरीवाले क्षेत्र घोषित केले नसल्याबाबत (४८) १०१५८८ (०३-०१-२०१८). श्री.इम्तीयाज सय्यद (औरंगाबाद मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने महानगरपालिका औरंगाबाद परिक्षेत्रासाठी फेरीवाला व्यवसायाचे (विनियम आधीश उपविधी २००९) तयार केले असून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका यांना अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतांनाही औरंगाबाद महानगरपालिकाने अद्याप फेरीवाले क्षेत्र घोषित करून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गोरगरीब फेरीवाल्यांची व्यावसाय करताना महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून पिवळणूक होते व हप्तेखोरीचे प्रकार चालतात याबाबत शासन काय कार्यवाही करणार वा करित आहे,
- (३) असल्यास, महानगरपालिका व पोलीस प्रशासन संयुक्तपणे काम करून गोरगरीब फेरीवाल्यांकरिता शहरातील सर्व भागांना उपलब्ध राहिल असे फेरीवाला व्यावसायिक क्षेत्र निश्चित करणार आहे काय,
- (४) असल्यास, औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात असे फेरीवाला क्षेत्र कालमर्यादित निश्चित करण्याचे आदेश शासन महानगरपालिकेस देणार आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१), (२), (३) व (४) राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंमलबजावणी करण्याकरिता पथविक्रेता (उपजिविका-संरक्षण व पथ विक्री विनियम) अधिनियम, २०१४ नुसार धोरण ठरविण्यात आलेले आहे. सदर अधिनियमातील नियम, ११ मधील तरतूदीनुसार नागरी स्थानिक संस्थांनी नगर पथविक्रेता समिती गठित करणे आवश्यक आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नगरपथ विक्रेता समिती गठित केलेली आहे. सदर समितीमध्ये व्यापारी संघ, पणन संघ व अग्रणी बँकेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आलेली असून, सदर समितीमार्फत फेरीवाला व्यावसायिक क्षेत्र निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे आयुक्त, औरंगाबाद महानगरपालिका यांनी कळविलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलडाणा जिल्हयातील चिखली व खामगांव नगरपरिषदेला
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतर्गत निधी मिळणेबाबत**

(४९) १०२०८२ (०१-०१-२०१८). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा जिल्हयातील चिखली व खामगांव नगरपरिषदेला नगरविकास विभाग शासन निर्णय दिनांक २५ ऑगस्ट, २०१४ नुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेतर्गत एकूण २०१.०० लक्ष रुपयांची कामे मंजूर असून त्यापैकी १२०.६० लक्ष रुपये निधी कामानुसार वितरीत करण्यात आला, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मंजर निधीपैकी उर्वरीत निधी रूपये ८०.४० लक्षची मागणी जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी क्रमांक न.वि.शा./डे-३ जावक क्रमांक १२६७/२०५ दिनांक २७ मे २०१५ नुसार प्रधान सचिव २, नगरविकास विभाग मंत्रालय यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदयस्थितीत वरील कामापैकी काही कामे कंत्राटदाराने १०० टक्के पूर्ण केली असून सदर कंत्राटदार वेळोवेळी कामाच्या मोबदल्याची मागणी करीत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री यांना पत्राव्दारे निवेदन करून तीन वेळा निधीची मागणी केल्याचे माहे नोव्हेंबर, २०१७ मध्ये वा दरम्यान निर्देशनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, संबंधीत कंत्राटदाराचे देयके देण्यासंदर्भात शासनाकडून काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

- (३) दिनांक १६ नोव्हेंबर, २०१५ च्या पत्रान्वये लोकप्रतिनिधी यांनी निधी वितरणाची मागणी केली आहे.
- (४) उपलब्ध निधीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती (जि.अमरावती) महानगरपालिकेतर्गत छत्री तलावाचे
बांधकाम सौंदर्यीकरण व इतर विकास कामे करण्याबाबत**

(५०) १०३०४९ (०१-०१-२०१८). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती (जि.अमरावती) महानगरपालिकेतर्गत छत्री तलावाचे बांधकाम सौंदर्यीकरण व इतर विकास कामे करण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, अमरावती यांचेकडून शासनाला प्राप्त झालेला आहे व त्या प्रस्तावमध्ये १०० कोटी रुपयांची मागणी नगर विकास मंत्रालयाकडे करण्यात आली असून मा.मुख्यमंत्री यांचे पत्रान्वये पहिला टप्पा ५० कोटी रुपये शासनाकडून अमरावती महानगरपालिकाला पाठविण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, १०० कोटी रुपये जर एक रकमी रक्कम दिल्यास छत्री तलावाचा लवकरात लवकर विकास होऊन पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) होय.

(३) प्रथम टप्प्यात रु.२४.७० कोटीच्या कामास मंजूरी देऊन वित्तीय वर्ष सन २०१५-१६ मध्ये रु.१२.३५ कोटी इतक्या शासन हिशशाची रक्कम महापालिकेस जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत दि.८ मार्च,२०१६ च्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आली आहे. तदनंतर या कामाचे नव्याने सादरीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार सुधारीत कामांच्या अनुषंगाने कार्यवाही प्रक्रीया करण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.